

परिपत्रक 341/08 दिनांक 10जुलै,2008.

**विषय:- विधानसभा/विधानपरिषद तारांकित
अतारांकित प्रश्नांची जलद गतीने कार्यवाही
होणेबाबत**

या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की, विधानसभा/विधानपरिषद यांचेकडून तारांकित/अतारांकित प्रश्न, लक्षवेधी सुचना व आश्वासने इत्यादी बाबत संबंधीत प्रश्नकांमध्ये 'राज्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालय' असा उल्लेख केलेला असतो. सदरहू उल्लेख करुन त्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हयांकडून माहिती अपेक्षित असते. म्हणून तारांकित प्रश्न हे विभागीय कार्यालय, धर्मादाय सह आयुक्त कार्यालय (सर्व कार्यालये), मुंबई, औरंगाबाद, नागपूर,पुणे अमरावती,नाशिक, लातूर, कोल्हापूर यांच्याकडे पाठविण्यात येतात.

परंतु संबंधीत तारांकित प्रश्नांविषयी विभागीय कार्यालय, प्रश्नांची माहिती आमचे कार्यालयाशी संबंधीत नाही असे दूरध्वनीव्दारे सागून माहिती सादर करण्यास टाळाटाळ करीत असतात. त्यामुळे शासनास माहिती पाठविण्यास विलंब होत असतो.

जर वरील नमूद केल्याप्रमाणे शासनाकडून तारांकित किंवा अतारांकित प्रश्नात राज्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालय असा शब्द नमूद केला असेल, त्यावेळी विभागीय कार्यालयांनी त्यांच्या अधिपत्याखालील संबंधीत कार्यालयाची एकत्रित माहिती गोळा करुन आपल्या अभिप्रायासोबत सादर करण्यात यावी.

माहिती ही संबंधीत विभागीय कार्यालय अथवा त्यांच्या अखत्यारीत कार्यालयांच्या संबंधी नसेल, त्यावेळी तसा स्पष्ट उल्लेख करुन निरंक अशी माहिती पाठविण्यात यावी. हयाबाबतीत कार्यालयीन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करणे आणि विधानसभा व विधानपरिषद प्रश्नाबाबत उत्तरे देताना अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

तसेच तारांकित प्रश्नांमध्ये विचारलेल्या प्रश्नांमध्ये संस्था/न्यास नोंदणीचा क्रमांक अथवा संस्थेचे कदाचित अर्धवट नांव असते आणि असणाया नोंदणीकृत संस्था/न्यास संबंधीत जिल्हयातच उल्लेख असेल तर सदरहू कार्यालयाने त्या जिल्हयाकडे तशी खात्री करुन घेऊन, त्याबाबत असणाया जिल्हयांकडे परस्पर सदरहू तारांकित प्रश्न वर्ग करावा. परंतु तो प्रश्न मुख्यालयाकडे पुन्हा पाठविण्यात येऊ नये. याशिवाय सदरहू तारांकित प्रश्नाबाबत काय कार्यवाही केल्याबाबत मुख्यालयास ज्ञात करावे. तसेच सदरहू पत्राची एक प्रत शासनाचे संबंधीत विभागास सविनय सादर करावी.

तरी सर्व संबंधीत विभागीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी यांची नोंद घ्यावी.

धर्मादाय आयुक्त,
महाराष्ट्र राज्य, मुंबई.

प्रत
धर्मादाय सह आयुक्त,
मुंबई/बृहन्मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/
नाशिक/अमरावती/कोल्हापूर/लातूर.

सहायक धर्मादाय आयुक्त,
ठाणे/रायगड/रत्नागिरी/सिंधुदुर्ग/अहमदनगर/सोलापूर/जळगांव/
धुळे/सांगली/सातारा/परभणी/नांदेड/उस्मानाबाद/बीड/जालना/
अकोला/यवतमाळ/बुलढाणा/वर्धा/चंद्रपूर/गडचिरोली/भंडारा.

